

गौण वनोपज खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्र राज्य
सहकारी आदिवासी विकास महामंडळास सहाय्यक
अनुदान देण्याबाबत सन- २०१०-२०११.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.आविम-२०१०/प्र.क्र.५४/का.३

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २५ ऑक्टोबर, २०१०.

- वाचा:-१) केंद्र शासनाच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे वितरण आदेश क्र :२/१९/२००९/
सी.पी.अॅन्ड आर, दिनांक १९/२/२०१०.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: बीयुडी-२००९ /प्र.क्र.८/का-६,
दिनांक १३ मे, २०१०.
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: आविम-२००९ /प्र.क्र. २४/का-३,
दिनांक १७ जुलै, २०१०.
४) केंद्र शासनाच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे वितरण आदेश क्र :२/१६/२०१०-
सी.पी.अॅन्ड आर, दिनांक २४/१/२०१०.

प्रस्तावना :- महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणा) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे राज्यात गौण वनोपज खरेदी-विक्री करण्यात येत आहे. केंद्र शासनाने सन १९९२-९३ पासून गौण वनोपजांची खरेदी-विक्री व्यवहारासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाने उपरोक्त अ.क्र.४ येथील दि. २४/१/२०१० नुसार सन २०१०-२०११ या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास गौणवनोपज खरेदी-विक्रीसाठी रु.१८४.०० लाख (रु. एक कोटी चौ-याएंशी लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

२. आदिवासी विकास महामंडळातर्फे गौण वनोपज खरेदी-विक्रीसाठी महामंडळास वित्तीय सहाय्य-विशेष केंद्रिय सहाय्य योजना अंतर्गत उपलेखाशिर्ष- २४२५०८६२ खाली सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षासाठी एकूण रु.५००.०० लाख एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतूद उपरोक्त अ.क्र. २ येथील विभागाच्या दि. १३.५.२०१० च्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आली असुन ती आयुक्त आदिवासी विकास नाशिक याच्या अधिनस्त ठेवण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतूदीतून केंद्र शासनाने संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये गौणवनोपज खरेदी-विक्रीसाठी सन २००९-२०१० करीता वितरित केलेला निधी रु. १६८.०० लाख एवढी तरतूद आदिवासी विकास महामंडळास संदर्भ क्र.३ च्या दि. १७ जुलै, २०१० च्या शासन निर्णयान्वये वितरीत करून खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे. आता केंद्र शासनाने सन २०१०-२०११ करीता वितरीत केलेला निधी रु. १८४.०० लक्ष आदिवासी विकास महामंडळास उपलब्ध करून देण्यासाठी व खर्च करण्यासाठी मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :- उपरोक्त अनुक्रमांक ४ येथील केंद्र शासनाच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास गौण वनोपज खरेदी-विक्रीसाठी अर्थसहाय्य म्हणून सन २०१०-२०११ करिता मंजूर करण्यात आलेला निधी रु. १८४.०० लाख (रु. एक कोटी चौ-याएंशी लाख फक्त) एवढी निधी सन २०१०-११ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पिय केलेल्या तरतूदी मधून संगणक प्रणालीव्दारे वितरीत करून खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

२. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी रु. १८४.०० लाख (रु. एक कोटी चौ-याएंशी लाख फक्त) एवढी रक्कम कोषागारातून काढून ती महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास तात्काळ अदा करावी. केंद्र शासनाने गौण वनोपज खरेदी-विक्रीसाठी मंजूर केलेली सदर तरतूद खर्च झाल्याबाबतचा अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तसेच केंद्र शासनास सादर करण्यात यावे.

३. उपरोक्त तरतूद मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशिर्ष २४२५- सहकार-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- विशेष केंद्रीय सहाय्य योजना (०१)(०९)- महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास मंडळास वित्तीय सहाय्य (२४२५ ०८६२) या लेखाशिर्षाखाली सन २०१०-११ साठी केलेल्या तरतूदीतून खर्ची टाकण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१०१०२५१४३६१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


(सो. ना. बागुल)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक

अंपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर

सर्वानबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर

साहसंचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमार, मुंबई.

वित्त विभाग, (व्यय १४ अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

श्री. मंश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

निवडनस्ती (का.३)

(१)